



॥ अंतरी पेटवू ज्ञानज्योत ॥

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon
(पूर्वीचे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव Formerly North Maharashtra University, Jalgaon)

परीक्षा व मूल्यमापन मंडळ

जा.क्र.कबचौउमवि/७-अ/२४५५/२०२०

दिनांक: २३/०९/२०२०

प्रति,

१. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नीत महाविद्यालयांचे मा.प्राचार्य आणि मान्यताप्राप्त परिसंस्थांचे मा.संचालक
२. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रशाळांचे मा.संचालक आणि शैक्षणिक विभागांचे प्रमुख-

विषय :-Online परीक्षार्थी विद्यार्थ्यांकरिताचे User Manual बाबत.

संदर्भ :- विद्यापीठाचे परिपत्रक क्र.२०१/२०२०, जा.क्र.कबचौउमवि/७-अ/परीक्षा/२२८३/२०२०,

दिनांक १० सप्टेंबर, २०२०

महोदय/महोदया,

उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की, संदर्भांकित परिपत्रकान्वये कळविण्यात आल्यानुसार Online परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी User Manual सोबत जोडल्याप्रमाणे उपलब्ध करून देण्यात येत असून, विद्यार्थ्यांनी Online परीक्षा देतांना User Manual मधील सुचनांचे तसेच खालील सुचनांचे पालन करावे.

- १) विद्यार्थ्यांना Online परीक्षेदरम्यान काही तांत्रिक अडचणी उदभवल्यास, त्या अडचणी विद्यार्थी परीक्षा सुरू असतांना Chatbot मध्ये नमूद करू शकतील.
- २) Online परीक्षेदरम्यान काही तांत्रिक अडचणी उदभवल्यास, या अडचणींचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयनिहाय नेमण्यात आलेल्या Online Exam Coordinator यांचेशीदेखील संपर्क साधू शकतील. (सोबत महाविद्यालयनिहाय Online Exam. Co-ordinator ची यादी जोडली आहे.)
- ३) संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या वेळापत्रकाप्रमाणे व प्रवेशपत्रावर असलेल्या विषयांप्रमाणे विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी.
- ४) विद्यार्थ्यांची ज्या विषयांची संधी संपलेली आहे, अशा विषयांकरिता समकक्ष विषयाप्रमाणे परीक्षा द्यावी. (जरी प्रवेशपत्रावर जुन्या विषयाची नोंद असली तरी).
- ५) विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमनिहाय Mock Test आयोजित करण्यात येतील व त्याबाबतची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द केली जाईल.
- ६) विद्यापीठ परीक्षेचे वेळापत्रक, त्यात होणारे बदल व इतर अनुषंगिक अद्ययावत माहिती प्राप्त करून घेण्याकरिता विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट घ्यावी.

सदर बाब सर्व विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून विद्यापीठास सहकार्य करावे.

आपला विश्वासू,

(भ.प्र.पॉटॉल)

संचालक,

परीक्षा व मूल्यमापन मंडळ

सोबत: वरील प्रमाणे.



Kavayitri Bahinabai Chaudhari
North Maharashtra University,
Jalgaon

Online Exam User Manual

ऑनलाईन परीक्षा माहिती पुस्तिका

Checklist/Requirements :

चेकलिस्ट / अत्यावश्यक बाबी :

1. Android phone, Desktop, Laptop (Windows / Linux / Mac) with working front camera as webcam.
स्मार्टफोन, डेस्कटॉप, लॅपटॉप (Windows/Linux/Mac) वेब कॅमेरा, इ. सुस्थितीत असणे आवश्यक आहे.
2. Make sure you are using updated browser such as **(Chrome or Mozilla Firefox)**.
आपले वेब ब्राउझर (Google Chrome/Mozilla Firefox इ.) अद्ययावत असल्याची खात्री करा.
3. Must have an active internet connection (Minimum Internet Speed required is: 512 kbps / 2G+ Network Connection)
इंटरनेट कनेक्शन सक्रिय असणे आवश्यक आहे. (कमीत कमी ५१२ kbps स्पीड असावा / 2G+ Network Connection)
4. Also make sure your mobile or laptop is fully charged.
मोबाइल/लॅपटॉप पूर्णपणे चार्ज असल्याची खात्री करा.
5. Keep required stationery handy with you (pencil, pen, rough sheet, etc.)
आवश्यक असणारे साहित्य जवळ बाळगणे आवश्यक आहे. (पेन, पेन्सिल, कागद इ.)

Candidate Instructions:

परीक्षार्थीसाठी सूचना:

1. To appear for the examination, click on this link : <https://nmu.unionline.in>
ऑनलाईन परीक्षा देण्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करावे : <https://nmu.unionline.in>

2. Make sure that your browser is allowed to access Web Camera.

तुम्ही निश्चित केलेल्या वेब ब्राउझरमध्ये वेब कॅमेऱ्याला प्रवेश द्या.

3. University will be monitoring the examination. Any malpractices found on your end will not be allowed and you will not be allowed to continue the examination and you will be disqualified. You will see various warnings before you are disconnected. (*Please be alone in the room during the examination.)

या परीक्षेवर विद्यापीठाची पूर्ण देखरेख असणार आहे. परीक्षा देत असताना विद्यार्थी कोणताही गैरप्रकार करित असल्याचे आढळून आल्यास परीक्षा पुढे सुरु ठेवण्याची परवानगी नाकारली जाईल व त्या विद्यार्थ्यास अपात्र ठरविले जाईल. तसेच अश्या विद्यार्थ्यांची परीक्षा डिस्कनेक्ट करण्यापूर्वी विविध चेतावनी दिली जाईल.

4. Candidate may click on the “Submit Test” button if he/she wants to submit/end the test before the timer expires. If time expires, the examination will be submitted automatically.

वेळ संपण्यापूर्वी आपली उत्तरे लिहून पूर्ण झाली असतील अथवा परीक्षा संपवण्याची इच्छा असल्यास "Submit Test" या बटनावर आपण क्लिक करू शकतात. जर वेळ पूर्ण संपली तर परीक्षा आपोआप Submit होईल.

Candidate Instructions:

परीक्षार्थीना सूचना:

1. Username is your PRN number & Password must be entered in DDMMYY format
For Example - (180190) 18th Jan 1990. (User Name & Password must be entered in English Numerical only)
आपल्याला युझर नेम PRN क्रमांक असेल आणि पासवर्ड DDMMYY या स्वरूपात नोंदणी करावी.
उदाहरणार्थ:- (180190) 18th जानेवारी, 1990 (युझर नेम आणि पासवर्ड ची नोंदणी इंग्रजी भाषेतील अंक वापरूनच करावी.)
2. Click on **Active Tests** and select appropriate test from the drop-down list.
Active Tests वर क्लिक करा व ड्रॉप डाउन मेनू मधून आपली टेस्ट निवडा
3. Click on Sign In
Sign In वर क्लिक करा
4. You will be redirected to the Face Authentication Process
आपल्याला Face Authentication Process मधून जावे लागेल

Sign In Page

Online Examination System

Sign In

Username *

Password *


Active Tests *

Please Select ▼

Hall Ticket Photo ID Verification: **छायाचित्र व ओळखपत्र पडताळणी:**

1. Look into the webcam so that the system verifies your face for authentication.
आपला चेहरा वेबकॅमच्या समोर आणा जेणेकरून सिस्टीम आपला चेहरा व आपल्या ओळखपत्रावरील फोटो पडताळून पाहू शकेल.
2. **During authentication if your face does not match with the uploaded photo ID available in the system, you will not be allowed to start the examinations.**
फोटो पडताळणी मध्ये आपला चेहरा ओळखपत्रावरील फोटोशी जुळत नसल्यास आपल्याला परीक्षा देता येणार नाही.
3. Your exam timer will ONLY start after the photo is successfully verified.
आपल्या छायाचित्राची पडताळणी झाल्यानंतरच आपली परीक्षा चालू होईल.


Face Recognition



Webcam / Photo Capturing: **वेबकॅम / फोटो पडताळणी:**

1. The Webcam captures your face randomly for security purposes and verifies various aspects to ensure integrity of the examinations.
सुरक्षितता व परीक्षेच्या विश्वासाहतेचा भाग म्हणून परीक्षा सुरु असताना वेब कॅमेच्याद्वारे परीक्षार्थीचे फोटो वेळोवेळी काढून पडताळणी केली जाईल.
2. University will be monitoring the examination. Any malpractices found on your end will not be allowed and you will not be allowed to continue the examination and you will be disqualified. You will see various warnings before you are disconnected.
या परीक्षेवर विद्यापीठाची पूर्ण देखरेख असणार आहे. परीक्षा देत असताना विद्यार्थी कोणताही गैरप्रकार करीत असल्याचे आढळून आल्यास परीक्षा पुढे सुरु ठेवण्याची परवानगी नाकारली जाईल व त्या विद्यार्थ्यास अपात्र ठरविले जाईल. तसेच अश्या विद्यार्थ्यांची परीक्षा डिस्कनेक्ट करण्यापूर्वी विविध चेतावनी दिली जाईल.
3. Please be alone in the room during the examination.
परीक्षा देताना विद्यार्थी बसला असेल त्या खोलीत विद्यार्थी सोडून दुसरे कोणीही असता कामा नये.
4. Ensure there is no noise, or no one is talking in the room during the examination.
परीक्षा सुरु असताना त्या खोलीत कोणताही आवाज अथवा इतर कोणाशी बोलण्याचा आवाज असता कामा नये.
5. During monitoring if more than one person is found in the nearby areas your examination will put on hold and further action would be taken.
परीक्षा देताना विद्यार्थ्यांच्या आजूबाजूस कुणी दुसरी व्यक्ती आढळल्यास विद्यार्थ्यांची परीक्षा त्वरित स्थगित करून पुढील कारवाई केली जाईल.

Webcam / Photo Capturing



The screenshot shows the exam interface for 'UNIAPPS_DEMO_EXAM (FACE ID & MCQ + ESSAY)'. The question is 'Are you playing tennis?'. The options are:

| Option | Description |
|-------------------------|--------------------|
| <input type="radio"/> A | simple present |
| <input type="radio"/> B | simple past |
| <input type="radio"/> C | present continuous |
| <input type="radio"/> D | past continuous |

Below the options is a text input field labeled 'Type here ...'. At the bottom, there are navigation buttons: 'Questions', 'Bookmark', 'Invalid', 'First', 'Previous', 'Next', 'Last', 'Clear', and 'Submit Test'. A webcam feed is visible on the right side of the interface, showing a person's face.

Steps for System Functions/परीक्षेसाठीच्या पायऱ्या

Examination page is displayed to user after successful login.

The screenshot shows the examination page layout. At the top, there are three main sections: 'Question Information', 'User', and 'Question Description'. The 'User' section displays 'Demo Online Examination' and 'demo_1532501709149216, demo_1532501709149216'. The 'Question Information' section shows 'question #1' and '1 marks'. The 'Question Description' section contains the question 'Are you playing tennis?'. Below this is the 'OPTION' section with four radio button options: A (simple present), B (simple past), C (present continuous), and D (past continuous). At the top right, a 'Time' section shows '19 m 47 s'. At the bottom, there are navigation buttons: 'Questions', 'Bookmark', 'Invalid', 'First', 'Previous', 'Next', 'Last', 'Clear', and 'Submit Test'.

Following sections explain different parts of examination page.

आपले लॉगइन झाल्यावर आपणांस परीक्षेच्या पेज वर प्रवेश देण्यात येईल.

1. Candidate's Information (विद्यार्थ्यांचे नाव)

- Candidate's full name is displayed at the top-left of the page.
पेज च्या वरील डाव्या कोपऱ्यात विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव दिसेल.

2. Timer (वेळ)

- Your remaining exam time will be displayed at the top-right of the page.
आपला परीक्षेत उरलेला वेळ आपल्याला स्क्रीन च्या वरील उजव्या कोपऱ्यात दिसत राहील.

3. Question Information (प्रश्नाची माहिती)

- Question number, marks for question, bookmark of question is displayed in this section which appears below the top row.
प्रश्न क्रमांक, प्रश्नाचे गुण, बुकमार्क, हे सर्वात वरच्या ओळीत दिसतील.

4. Question Description (प्रश्नाचे वर्णन)

- This section (light grey box) is the actual question displayed to user.
फिक्क्या राखाडी रंगात विद्यार्थ्यांस प्रश्न दिसेल.

5. Options (पर्याय)

- This section displays all options available for the question displayed above. Candidate should click on one of the options to mark their answer.
या भागात उत्तराचे सर्व पर्याय दिसतील. विद्यार्थ्यांने क्लिक करून योग्य पर्याय निवडणे अपेक्षित आहे.

6. Navigation (नेव्हिगेशन)

- Bottom-centre of exam page has four navigation links (First, Previous, Next, Last) to move across questions.

परीक्षेच्या पेज वर सर्वात खाली मध्यभागी असलेल्या First, Previous, Next, Last या कीजचा वापर करून विद्यार्थी कोणत्याही प्रश्नावर जाऊ शकेल.

7. Questions, Bookmark

Questions (प्रश्न)

- Bottom-left of the page has three buttons. Clicking on “Questions” buttons shows list of questions (Explained later).

पेजच्या सर्वात खालील भागात डावीकडे “Questions” बटण आहेत. “Questions” क्लिक केल्यावर विद्यार्थ्यास प्रश्नांची यादी दिसेल.

Bookmark (बुकमार्क)


- Clicking on “Bookmark” button adds a bookmark icon to the question in case user wants to revisit (go back to) the question later.

“Bookmark” वर क्लिक केल्यावर स्क्रीनवरील प्रश्न बुकमार्क केला जाईल, ज्या योगे विद्यार्थ्यास त्या प्रश्नावर परत जाणे सोयीस्कर होईल.

8. Clear and Submit Test

- Bottom-right of the page has two buttons. Clicking on “Clear” deselects/clears the options for answers selected by the candidate. Clicking on “Submit Test” button prompts candidate to confirm, whether that candidate wants to Submit/End Test.

पेजच्या सर्वात खालील भागात उजवीकडे “Clear” व “Submit test” ही बटणे आहेत. Clear वर क्लिक केल्यास विद्यार्थ्याने निवडलेला पर्याय रद्द होऊन त्यास दुसरा पर्याय निवडता येईल. Submit test वर क्लिक केल्यावर सिस्टीम विद्यार्थ्यास “तुम्हाला नक्की टेस्ट सबमिट करायची आहे का?” हे इंग्रजीत विचारेल, व विद्यार्थ्याने संमती दिल्यावर त्याची टेस्ट सबमिट होईल.



9. Select Option (पर्यायांची निवड)

- Clicking on one of the radio buttons next to option selects and saves the option for the question displayed. If the option is saved successfully, a green notification bar confirming save is displayed at top of the page.

पर्यायाच्या डावीकडील बटनावर क्लिक केल्यावर तो पर्याय निवडला जाईल. निवडलेला पर्याय सेव्ह झाल्याचे विद्यार्थ्यांस पेज च्या सर्वात वरील भागात हिरव्या नोटीफीकेशन बार द्वारा सूचित केले जाईल

10. Saved Message

- A green notification bar confirming save is displayed at top of the page. In case of any error, a red bar appears. Candidate should immediately notify administrators in case of error.

प्रश्न सेव्ह करताना काही एरर झाला तर विद्यार्थ्यांस लाल रंगाचा नोटीफीकेशन बार मध्ये एरर (error) दिसेल, अशी काही अडचण आल्यास विद्यार्थ्यांने त्वरीत administrator यांचेशी संपर्क साधावा.

- Candidate should close his/her browser, post his query on the Support group to get solution for his query and login again.**

एरर आल्यास विद्यार्थ्यांने ब्राउझर बंद करावा, आपली शंका/ अडचण सपोर्ट ग्रुप वर पोस्ट करावी, व अडचण सोडवली गेल्यावर पुन्हा लॉगिन करावे.

Demo Online Examination
demo_1532501709149216, demo_1532501709149216

Saved option (C) for question (1)

9 m 50 s

Question #1 1 marks

Are you playing tennis?

| Option | Description |
|------------------------------------|--------------------|
| <input type="radio"/> A | simple present |
| <input type="radio"/> B | simple past |
| <input checked="" type="radio"/> C | present continuous |
| <input type="radio"/> D | past continuous |

Questions Bookmark Invalid First Previous Next Last Clear Submit Test

11. Clear Option

- Clicking on “Clear” button deselects/clears the option selected for the displayed question, if the candidate has selected one. If no option was selected, this button does not have any effect.

Clear बटण क्लिक केल्यास विद्यार्थ्याने निवडलेला पर्याय रद्द होऊन त्याला पुन्हा पर्याय निवडणे शक्य होईल.

12. Clear Message

- A light-yellow bar confirming clear appears on the top of the page if the option was cleared for the question successfully.

विद्यार्थ्याचा पर्याय रद्द झाल्याचे त्याला पिवळ्या रंगाच्या नोटीफीकेशन बार द्वारा सूचित केले जाईल.

The screenshot displays an online examination interface. At the top, a yellow bar indicates "Cleared selection for question (1)". The question is "Are you playing tennis?". Below the question, there is a table of options:

| Option | Description |
|-------------------------|--------------------|
| <input type="radio"/> A | simple present |
| <input type="radio"/> B | simple past |
| <input type="radio"/> C | present continuous |
| <input type="radio"/> D | past continuous |

At the bottom right, there is a "Clear" button and a "Submit Test" button. A box labeled "Selected Clear Option" points to the "Clear" button. Another box labeled "Save message after option selection" points to the yellow bar at the top.

13. Questions Button

- Clicking on “Questions” button display’s candidates’ responses to each question.
“Questions” बटण क्लिक केल्यावर विद्यार्थ्यांनि प्रत्येक प्रश्नास निवडलेले पर्याय दिसतील.

14. List of Questions

- This section/table shows all questions along with option selected by the candidate for each question. It also shows bookmarks if any. Question numbers are clickable and will take the candidate directly to the clicked question.

या कोष्टकात विद्यार्थ्यांस सारे प्रश्न व त्यांच्या उत्तराचे विद्यार्थ्यांनि निवडलेले पर्याय दिसतील. काही प्रश्न बुकमार्क केलेले असतील तर तेही दिसतील. प्रश्न क्रमांकावर क्लिक केल्यास विद्यार्थ्यांस त्या प्रश्नावर जाता येईल.

The screenshot displays the 'Demo Online Examination' interface. At the top, it shows the exam title and ID, and a timer indicating 2 minutes and 26 seconds remaining. Below this is a 'List of Question' section containing a table of 15 numbered questions (1-15) arranged in three rows. A large blue arrow points from this table to a box labeled 'List of Question with its state'. At the bottom of the interface, there is a navigation bar with buttons for 'Questions', 'Bookmark', 'First', 'Previous', 'Next', 'Last', 'Clear', and 'Submit Test'. A red arrow points from the 'Questions' button to a box labeled 'Question Button'.

| | | | | | |
|----|----|----|----|----|----|
| 1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 |
| 7 | 8 | 9 | 10 | 11 | 12 |
| 13 | 14 | 15 | | | |

2 m 26 s

List of Question

List of Question with its state

Questions Bookmark First Previous Next Last Clear Submit Test

Question Button

15. Bookmark Button

- Clicking on “Bookmark” button marks the displayed question with the bookmark icon. Bookmarks are useful if the candidate wants to revisit (go back to) a question later.

“Bookmark” बटणावर क्लिक केल्यास बुकमार्क केलेले सारे प्रश्न दिसतील. विद्यार्थ्यास काही प्रश्नाची उत्तरे विचार करून नंतर द्यावेसे वाटल्यास बुकमार्क बटणाचा उपयोग करता येतो.

16. Bookmark Icon

- Bookmark icon is displayed in the question information section of the page alongside question number and marks.

Question information section मध्ये बुकमार्क केलेल्या प्रश्नाचे गुण, प्रश्न क्रमांक यांच्याबरोबर बुकमार्क आयकॉन दिसेल.

The screenshot shows a demo online examination interface. At the top, it says "Demo Online Examination" and "demo_1532501709149216, dem". On the right, there is a red timer showing "1 m 52 s". Below the header, there is a question information section with "Question #9" and "1 marks". A small icon of a bookmark is shown next to the question number, with a box around it and an arrow pointing to the text "Bookmark Icon, it indicates". The question text is: "Tanya is older than Eric. Cliff is older than Tanya. Eric is older than Cliff. If the first two statements are true, the third statement is". Below the question, there is a table with two columns: "Option" and "Description".

| Option | Description |
|-------------------------|-------------|
| <input type="radio"/> A | true |
| <input type="radio"/> B | false |
| <input type="radio"/> C | uncertain |
| <input type="radio"/> D | Don't know |

At the bottom of the interface, there are navigation buttons: "Questions", "Bookmark", "First", "Previous", "Next", "Last", "Clear", and "Submit Test". A box around the "Bookmark" button has an arrow pointing to the text "Bookmark Button" below it.

17. Submit Button

- Candidate may click on the “Submit Test” button if he/she wants to submit/end the test before the timer expires. If time expires, the exam will be submitted automatically, and candidates’ exam is submitted automatically.

परीक्षेचा पेपर वेळेआधीच सबमिट करावयाचा असल्यास विद्यार्थ्यांनी सबमिट बटण दाबावे. वेळ संपल्यावर परीक्षेचा पेपर आपोआप सबमिट होईल.

Demo Online Examination
demo_1532501709149216, demo_1532501709149216

1 m 52 s

Question #9 1 marks

Tanya is older than Eric.Cliff is older than Tanya.
Eric is older than Cliff.
If the first two statements are true, the third statement is

| Option | Description |
|-------------------------|-------------|
| <input type="radio"/> A | true |
| <input type="radio"/> B | false |
| <input type="radio"/> C | uncertain |
| <input type="radio"/> D | Don't know |

Questions Bookmark Invalid First Previous Next Last Clear Submit Test

18. Submit Confirmation Message

Submit Test
Button

- A confirmation message is displayed before submitting the test. Candidate should choose carefully. **Tests once submitted cannot be re-opened.** विद्यार्थ्यांनी सबमिट बटण दाबल्यास त्याला वरीलप्रमाणे कन्फर्मेशन मेसेज दिसेल. त्याने कन्फर्म केल्यावरच परीक्षा सबमिट होईल. एकदा सबमिट झालेला पेपर पुन्हा विद्यार्थ्यांस देता येणार नाही.

Demo Online Examination
demo_1532501709149216, demo_1532501709149216

0 m 44 s

IMPORTANT NOTICE

Are you sure you want to submit this test? You will not be able to take this test again.

Yes. Submit this test Cancel

Submit Test

Questions Bookmark First Previous Next Last Clear Submit Test

For Technical Queries, Support & Information, please contact IT Coordinators in the enclosed list.
तांत्रिक समस्या / शंका निरसनासाठी व इतर माहितीसाठी, सोबत जोडलेल्या यादीतील आय.टी. समन्वयकांशी संपर्क साधावा.

Thank You / धन्यवाद
